

न्दुयो अभवद् लोककृत् RV. 9, 86, 21. श्रीरोके चित्तं लोककृत् 10, 133, 1. AV. 18, 3, 25. TS. 1, 1, 12, 1. TBA. 3, 7, 7, 10. Āc. 4, 13, 5. — 2) m. = लोककर्ता MBH. 3, 2165, 13, 1103. R. 1, 43, 26. Mārk. P. 47, 2. Verz. d. Oxf. H. 47, a, No. 103, Z. 9.

लोककृत् adj. = लोककृत् 1) उ लो० RV. 9, 2, 8.

लोककृत् adj. den Himmel bewohnend KHĀND. UP. 2, 24, 5. 9. 14.

लोकगति f. das Thun und Treiben der Menschen HARIV. 7092. R. 7, 26, 58.

लोकगाथा f. ein im Munde des Volkes lebender Vers SARVADARÇANAS. 2, 1.

लोकगुरु m. Lehrer der Welt, — des Volkes R. 2, 101, 26 (110, 21

GORA.). BHĀG. P. 4, 2, 7. 19, 39. 20, 17. 6, 17, 6. 7, 4, 29. सर्व० 4, 19, 3.

लोकचनुम् n. 1) pl. die Augen der Menschen Spr. 1608. — 2) das Auge der Welt, die Sonne ČABDAM. im CKDR. m. nach WILSON und CKDR.

लोकचर् adj. die Welten durchwandernd: नारद् MBH. 2, 269.

लोकचारित्र n. der Hergang in der Welt R. ed. Bomb. 1, 9, 10. लोकवृत्तात् ed. SCHL.

लोकचारित् adj. = लोकचर्: Čiva MBH. 13, 1188.

लोकजननी f. die Mutter der Welt, Bein. der Lakshmi Verz. d. Oxf. H. 183, b, 3 v. u.

लोकजित् 1) adj. a) Gebiet gewinnend ČAT. BR. 14, 4, 1, 33. — b) den Himmel gewinnend M. 4, 8 (superl.). लोकजित् स्वर्गम् so v. a. स्वर्गलोकजितम् AV. 4, 34, 8. — 2) m. Bein. eines Buddha AK. 1, 1, 8. H. 235.

लोकज्ञ adj. die Welt —, die Menschen kennend Spr. 4713. Davon °ता f. Weltkenntnis, Menschenkenntnis ebend.

लोकज्येष्ठ adj. der vorzüglichste unter den Menschen, Beiw. Buddha's VJUTP. 1. HIOUEN-THSANG II, 157.

लोकतत्त्व n. Kenntnis der Welt, Menschenkenntnis R. 5, 48, 8.

लोकतत्त्व s. u. तत्त्व 1) d).

लोकता f. in तत्त्वोकता, nom. abstr. von तत्त्वोक adj. im Besitz seiner Welt seiend BHĀG. P. 4, 24, 7. MBH. 7, 6519 ist st. गत्तास्मि लोकताम् mit der ed. Bomb. गत्ता सलोकताम् zu lesen.

लोकतुपार् m. Kampher RāGAN. im CKDR.

लोकदम्भक् adj. die Leute betrügend Spr. 4249.

लोकदार् n. das Thor zum Himmel KHĀND. UP. 2, 24, 4. 8, 6, 5. Davon °द्वारीय n. N. eines Sāman (vgl. KHĀND. UP. 2, 24, 4) Schol. zu KĀT. ČA. 9, 1, 10. 8, 16. 10, 1, 2.

लोकधात् m. Schöpfer der Welt: Čiva MBH. 13, 1161.

लोकधात् m. Bez. eines best. Theiles der Welt bei den Buddhisten VJUTP. 8, 81. WILSON, Sel. Works II, 29, 32. sg. लोकधात्वंशः als Bed. von वर्ष AK. 3, 4, 29, 226. — Vgl. सह०.

लोकनाथ m. 1) Herr der Welten: Brahman ČABDAM. im CKDR. Verz. d. Oxf. H. 38, b, No. 98, Z. 16. ब्रह्माद्यः BHĀG. P. 8, 21, 5. मुरेश्वरः 9, 18, 13. Vishṇu oder Krṣṇa H. c. 71 (falschlich लोकनाथः). MBH. 2, 9, 16, 137. BHĀG. P. 2, 7, 15 (अविलः). Čiva ČIV. KUMĀRAS. 5, 77 (nach der Lesart im CKDR. स लोकनाथः: st. त्रिलोकनाथः). die Sonne Verz. d. Oxf. H. 32, a, 27. — 2) Beschützer des Volks als Beiw. eines Fürsten R. 2, 24, 19, 42, 18. 100, 15. 110, 2. R. GORA. 2, 1, 42, 21, 14. 81, 2, 7, 83, 11. RāGA-TAR. 2, 26. BHĀG. P. 3, 15, 4. — 3) ein Buddha H. c. 80. N. pr. eines Buddha TAR. 1, 1, 14. RāGA-TAR. 1, 138. WILSON, Sel. Works II, 16. 18. 27. —

4) N. pr. des Verfassers der Padamañgari COLEBR. Misc. Ess. II, 37.

°चक्रवर्तिन् N. pr. eines Commentators des Rāmājaṇa Ind. St. 1, 468.

लोकनाथस् m. Bez. einer best. Mixtur Verz. d. B. H. No. 963.

लोकनिन्दित् adj. von Jedermann getadelt SARVADARÇANAS. 78, 13. sg.

लोकनेतर् m. Führer der Welten: Čiva ČIV.

लोकप m. Hüter einer best. Welt: लोकपा ब्रह्मणो पे MBH. 1, 3651.

Welthüter, deren acht BHĀG. P. 3, 23, 39.

लोकपति s. u. पति 3) und Ind. St. 10, 41. 120.

लोकपति m. 1) der Herr der Welt: Brahman VARĀH. BHĀG. S. 74, 4.

Vishṇu BHĀG. P. 2, 4, 20. — 2) Gebieter über das Volk, Fürst R. 5, 93,

23. BHĀG. P. 1, 17, 41.

लोकपथ m. ein allgemeiner Weg, die gewöhnliche Art und Weise MBH. 13, 4898.

लोकपद्मि f. ein allgemeiner Weg SARVADARÇANAS. 93, 21.

लोकपालः m. 1) Welthüter, deren bei Manu und später vier oder

acht angenommen werden, je nachdem vier oder acht Weltgegenden

gezählt werden, LIA. I, 771. sg. ČAT. BR. 14, 7, 2, 24. AIR. UP. 1, 3, 3, 1.

KAUSH. UP. 3, 8. Verz. d. B. H. No. 1232. sg. M. 3, 96. 8, 23. 9, 315. MBH.

1, 7854. 8176. 2, 446. 3, 1710. sg. 1714. 2127. 2132. 2139. 2164. 2171.

2180. 2182. 12024. 16179. R. 4, 3, 20. 19, 26. 72, 7, 2, 23, 22. 91, 13. R.

GORA. 1, 70, 4. 3, 34, 11. 6, 72, 41. RAGH. 17, 78. VARĀH. BHĀG. S. 43, 57, 46,

10, 48, 26. MAHĀNĀR. UP. in Ind. St. 2, 94. NBS. TĀP. UP. ebend. 9, 107.

WEBER, RĀMAT. UP. 326. 331. VP. 133. 169. 226. BHĀG. P. 1, 11, 27. 3, 6,

12. fgg. 4, 17, 14. PĀNKAT. 38, 13. Čiva ČIV. — 2) Hüter des Volkes, Fürst

H. 690, Sch. HALĀJ. 2, 266. RAGH. 2, 75. RāGA-TAR. 1, 346. नर० RAGH. 6,

1. — 3) N. pr. eines Fürsten COLEBR. Misc. Ess. II, 280. — 4) das Hü-

ten des Volkes R. GORA. 1, 70, 4.

लोकपालक् m. 1) = लोकपाल 1) BHĀG. P. 5, 18, 26. — 2) = लोक-

पाल 2) BHĀG. P. 4, 18, 7.

लोकपालता f. nom. abstr. von लोकपाल 1) Mārk. P. 108, 18.

लोकपालब् n. dass. HARIV. 603. R. 7, 3, 15.

लोकपितामह० und सर्व० s. u. पितामह० 1) b) und fügo BHĀG. P. 3, 10,

1 hinzu.

लोकपुण्य N. pr. einer Oertlichkeit RāGA-TAR. 4, 193.

लोकपुरुष m. die personifizierte Welt H. 94, Sch.

लोकपूजित् 1) adj. allgemein geehrt. — 2) m. N. pr. eines Mannes

LALIT. ed. Calc. 202, 10.

लोकप्रकाशक n. Titel einer Compilation des Kshemendra Verz.

d. B. H. No. 804.

लोकप्रकाशन m. Erleuchter der Welt, die Sonne H. c. 9.

लोकप्रत्यप m. allgemeine Geltung, Landläufigkeit KĀT. ČA. 13, 1, 9.

लोकप्रदीप m. Leuchte der Welt, N. pr. eines Buddha BURN. Intr. 102.

लोकप्रवाट m. ein allgemein gebrauchter —, landläufiger Ausspruch,

— Spruch R. 3, 22, 32. 80, 15. 5, 26, 6. HIT. 11, 6.

लोकप्रसिद्धि f. allgemeine Geltung: °प्रसिद्धा nach der herrschenden

Gewohnheit VARĀH. BHĀG. S. 93, 1.

लोकबन्धु m. der allgemeine Freund, Bez. der Sonne H. c. 6. Čiva's ČIV.

लोकवान्धव m. der allgemeine Freund, Bez. der Sonne Verz. d. Oxf.